



The Ruby Mills Ltd.

Date: 2nd March, 2019

The General Manager Capital Market(Listing) National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, BKC Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051 Symbol: RUBYMILLS	Dy. General Manager Marketing Operations (Listing) BSE Limited P. J. Towers, 25 th Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400 001 Code: 503169
---	--

Subject: Intimation pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions.

Dear Sir/Madam,

Pursuant to provisions of Regulation 30 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 please find enclosed the copy of Postal Ballot Notice published in the following newspapers:

1. Free Press
2. Navshakti

Kindly take the same on record.


Thanking you,

Yours truly,

For The Ruby Mills Limited

Naina Kanagat
Company Secretary

Membership No.: ACS-46600



WESTERN RAILWAY-RATLAM DIVISION
E-TENDER NOTICE FOR ELECTRICAL WORK IN CONNECTION WITH PLATFORM LENGTH EXTENSION
 No.: EL/W/447/2/30. Date: 25.02.2019. Sr. Divisional Electrical Engineer (Power), Western Railway, Ratlam invites e-tenders for the following electrical work. (1) **Tender No. EL/2018-2019/37 (2) Name of the Work:** Ratlam Division: Mission Raftara - Electrical work in connection with platform Length extension for accommodating 1 engine + 24 coaches total 600 meters. (3) **Estimated cost of work:** ₹ 36,07,014.12/- (4) **Earnest Money Deposit:** ₹ 72,200/- (5) **Cost of Tender Documents:** ₹ 3000/- (6) **Completion Period:** 240 Days (7) **Closing date and time:** 08.04.2019 at 15:00 hrs. (8) **Date of Opening and Time:** 08.04.2019 at 15:30 hrs. (9) **Validity of offer:** 45 days from the date of opening (10) **Website details:** www.ireps.gov.in (11) **Notice board location:** The Office of Sr. Divisional Electrical Engineer, (Power), Western Railway, Ratlam-457001. **Terms and Conditions:** (1) Contractors are allowed to make payment against the tender towards tender document cost and earnest money only through payment modes available on IREPS portal like Net banking, debit card, credit card etc. Any manual payments through Demand draft, Banker Cheque, Deposit receipts, FDR etc. are not allowed. (2) The tenderer should have Valid Electrical Contractors License issued by the Government and Tenderer should submit the copy of the certificates along with the tender document. Sr. Divisional Electrical Engineer, (Power), Western Railway, Ratlam. Like us on: facebook.com/WesternRly

PUBLIC NOTICE
 This is to inform the general public at large that I SMT. CHANDRAMANI AMMA, owner of Flat No. 801, Provisto Tower, Sector 16, Plot No. 14, Koparkhairane, Navi Mumbai - 400 709, has lost the Original Possession Letter relating to the above said Property. Any person(s) who find this possession letter please return to me and this notice is also to the general public at large so that any person claiming any rights interest in the said property having any objection may contact with myself on the above address within 10 days from the date of this notice and no claim shall be entertained thereafter and if no claim is received within 10 days thereof, the duplicate copy received will supersede the Original Possession Letter and no further claim shall be entertained. Chandramani Amma Date: 28 February 2019

NAGPUR MUNICIPAL CORPORATION
CORRIGENDUM TO ADVT. NO. 838/PR/2019
 Following changes in the e-Tender Notice Published vide aforesaid Advertisement 838/PR/2019 are to be incorporated. (For tender Id No. 2019_NMNCN_416341_2, 2019_NMNCN_416653_2, 2019_NMNCN_416686_2, 2019_NMNCN_416762_2, 2019_NMNCN_416788_2 and 2019_NMNCN_416809_2
 1 Last date of Sale of e-tender - Please read 05.03.2019, at 4.00 p.m.
 2 Last Date of Submission and - Please read 05.03.2019, at 4.00 p.m.
 3 Date of Opening - Please read 06.03.2019, at 4.00 p.m.
 4 Sale and submission of these tenders will be on New Website - www.mahatenders.gov.in Other contents of the tender Advertisement shall remain unchanged as per previous tender notice and subsequent corrigendum.
 Executive Engineer (Z-1)
 Nagpur Municipal Corporation
 Corri No: 838/PR/DT: 28/02/2019

Annexure 4 PUBLIC NOTICE
 NOTICE is hereby given that I We Rajul Shirpal Fozdar presently residing at 104, Alithi Flats, 4 Jain Society, Ellisbridge, Ahmedabad-380006 being the Shareholder of Niron Limited ("the Company") with respect to 50 nos. of equity shares under the Folio No. Q45990. I/we have found that 50 (no.) Equity Share Certificate/s under the said folio is/are lost/misplaced at my/our end for which, I/we have applied to the Company to issue duplicate Share Certificate/s in lieu of the original share certificate/s. Any person having claims or objection for the issue of Duplicate Share Certificate/s as aforesaid shall lodge claims or objections with the Company at its Registered Office at Pahalji Village, Off the Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063 within 14 days from this date of publication, if no claims or objections are received for the same within the said period, then the Company will proceed to issue duplicate Share Certificate/s. The original Share Certificate/s shall be treated as cancelled once the duplicate share certificate/s is/are issued by the Company. Rajul Shirpal Fozdar 104, Alithi Flats, 4 Jain Society, Ellisbridge, Ahmedabad-380006

PUBLIC NOTICE
 This is to inform the General Public that following share certificate of LIC Housing Finance Limited having its Registered Office at Bombay Life Building, 2nd Floor, 45/47, New Nariman Road, Mumbai - 400001 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them. Name of the Shareholders & Address : ICICI BANK LIMITED, Security Market Services, Empire Complex, Lower Panel, Folio No. : 000000, No. of Shares : 2000, Certificate Nos. : 14627, Distinctive Nos. : 467719086 - 467721085. The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge claim with the Company or its Registrar and Transfer Agents - namely Shree Dynamic (India) Pvt. Ltd., Unit-1, Luthra Industrial Premises, Andheri Kuria Road, Salted Pool, Andheri (East), Mumbai - 400072 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Name of Legal Claimant : Mr. Gopal R. Desai Date : 01.03.2019 F-1/B, Anusha Apts, Gopal Marg, Gurgaon-Goa. 403001

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given on behalf of our client Mr. Aalok Kirtikumar Mehta, residing at Room No. 9, 2nd Floor, 48/B, Giridhari Bhavan Co-op. Hsg. Soc. Ltd., Sadashive Cross Lane, V. P. Road, Girgaon, Mumbai - 400 004, who has misplaced lost original Share Certificate bearing No. 013 of 'Girdhari Bhavan' Co-op. Housing Society Ltd. and having Distinctive Nos. 076 to 080 (both inclusive), shares value Rs. 50/- each issued by said Society. The Police complaint is lodged with V. P. Road Police Station. If any person's find it is requested to inform the undersigned or contact V.P. Road Police Station, Mumbai-400 004. Dated 28th day of February 2019 For Gaonkar & Company, sd/- (Prakash S. Gaonkar) Mob.: 9820711517 Advocates & Solicitors

PUBLIC NOTICE
 NOTICE is hereby given to the public that (1) Abdul Kader Adamali Lokhandwala (2) Kaid Adamali Lokhandwala (3) Kaiser Adamali Lokhandwala (4) Kutub Adamali Lokhandwala (5) Zulfikar Adamali Lokhandwala (6) Abdulla Gulamali Loliwala (7) Fizza Fakhruddin Loliwala (8) Zainul Fakhruddin Loliwala (9) Mustafa Fakhruddin Lokhandwala (10) Jazir Fakhruddin Loliwala (11) Jasmine James Joseph alias Mehjabin Mansoor Loliwala (12) Neelofur Mansoor Loliwala (13) Mohammed Fidaali Lokhandwala (14) Jaffer Abid Lokhandwala (15) Yusuf Abid Lokhandwala (16) Aunali Nuruddin Loliwala the Co-owners of Loliwalla Building have agreed to sell to our client, plot of land together with building standing thereon described in the Schedule hereunder written; All persons having any claim, objection, demand, share, right, interest and/or benefit in respect of the said Premises or any part thereof by way of sale, transfer, exchange, easement, right, interest, share, mortgage, development rights, lease, licence, sub-lease, tenancy, sub-tenancy, charge, encumbrance, occupation, covenant, gift, trust, bequest, inheritance, bequest, maintenance, possession, lien, is-pendens, family arrangement/settlement, decree or order of any court of law or any concerned authority, partnership, or otherwise howsoever and of whatsoever nature are hereby requested to give notice thereof in writing, along with documentary evidence, to the undersigned having the office at Room No.5, 1st Floor, Shree Mahavir Chambers, Banaji Street, off Cawasji Patel Street, Fort, Mumbai - 400001 within 14 days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived, released, relinquished and/or abandoned. SCHEDULE OF THE PROPERTY All that piece and parcel of land admeasuring about 770.07 sq. mtrs. together with the fully tenanted building standing thereon known as "Loliwalla Building" situated at Maulana Azad Road (Upper Duncan Road), Mumbai - 400008 on the plot bearing No. 171-181A, in the Registration and sub-District of Bombay City and bearing C.S. No. 1037 of Byculla Division and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates under 'E' Ward No. 481, 482, 483 and 484, Street No. 171-181A. Dated this 1st day of March, 2019 For The Ruby Mills Limited sd/- Patrawala & Co. Advocates

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public that our clients are intending to acquire the right, title and interest of Flat No 2301 admeasuring 1081 sq. ft. carpet area on the 23rd Floor of Wing B, Sienna Building along with 2 car parking spaces bearing unit No. 216 & 217 on level P4 in the project known as Lodha Firenze, situated at Goregaon, Mumbai (collectively referred to as "the said premises") together with benefits of the duly registered Agreement For Sale dated 4.7.2011 (hereinafter referred to as "the said Agreement") from Shri Nimish Gulabrai Pandya and Smt. Kamala Nimish Pandya. Any person having or claiming any right, title or interest, claim in and/or in possession of the abovementioned premises together with the benefits of the said Agreement in any manner including by way of any agreement, undertaking, arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage, gift, trust, lease, tenancy, leave and licence, partnership, joint venture, inheritance, lien, easement, right of prescription, or any other right of whatsoever nature including any adverse right, title, interest or claim of any nature whatsoever and/or dispute, suit, decree, order, restrictive covenants, order or injunction, attachment, acquisition, requisition or otherwise is hereby called upon and required to make the same known in writing within 7 days from the date of publication hereof to the undersigned at the address given hereinbelow, failing which, any such claim, shall be deemed to be waived and/or abandoned, given up or not existing and thereafter it shall be at the option of our clients to close the negotiation without reference to such claim, if any. DATED THIS 1ST DAY OF MARCH, 2019 MR. ASHUN H. LAHIR ADVOCATE HIGH COURT 401, BANDRA ARCADE, OPP. BANDRA RLY., STATION NATIONAL LIBRARY ROAD, BANDRA WEST, MUMBAI-400 050

NOTICE is hereby given that I am investigating the title of (1) VEERENDRA KUMAR RAMJI MARU, (2) JEETAL SAMEER MARU, (3) HETAL NIKHIL MARU and (4) KUSUM VEERENDRA MARU to all that piece and parcel of Non Agricultural land bearing Survey Number 44 Hissa Number 1/2/A/1/6 (Old Survey No. 44 Hissa No. 1/2/A+1/5), admeasuring about 483.27 square meters situated at Village Bhavale, Taluka Bhiwandi, District Thane, Maharashtra - 421 302 (hereinafter referred to as the "Plot") free from all encumbrances, litigation and with clear and marketable title. Any person having any claim against the Plot by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, tenancy, maintenance, easement or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at his office at Chamber No. 1, 4th Floor, 16 Homi Modi Street, Fort, Mumbai 400 023 within 14 days from the date hereof failing which I will issue the title certificate to the Plot that it is clear and marketable, without reference to such claims and the same, if any, shall be considered as waived. Dated this 1st day of March, 2019 For Jacob Kadantot sd/- Advocate

PUBLIC NOTICE
"Supreme Construction & Developers Pvt. Ltd."
 Our Residential cum Commercial project with MMRDA Rental housing scheme 'Supreme 15 Acres' at Plot bearing Survey No. 55/5A(1), 55/5A(2), 56+57/2(2), 56+57(3), 61/2, 61/3A, 61/3B, 64/1, 64/4, 65/1(1), 65/1(2), 65/1(3), 65/2, 66/3, (New Survey No. 61/2 After Amalgamation) at Village Rohinjani, Taluka Panvel, District-Raigad, Maharashtra was accorded the Environmental Clearance from the Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India. The copies of the Environmental clearance letter is available on the web site of Ministry of Environment, Forest and Climate Change Government of India http://environmentclearance.nic.in/proposal_status.aspx

NOTICE TATA STEEL LTD.
 Registered Office: [Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai-400001] NOTICE is hereby given that the certificates for the under mentioned securities of the company have been lost and the holder(s) of the said securities/applicants has applied to the company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation. Name(s) of holder(s) and Kind of Securities and Distinctive number(s) [Jt. Holders], if any] and face value No. of Securities Distinctive number(s) MUKTI ROY SITESH KUMAR ROY ORDINARY SHARES of Rs. 10 each 61 From 797553052 To 797553062 From 329470563 To 329470612 KOLKATA [Place] 01/03/2019 [Date] [Name(s) of holder(s) / Applicant]

THE RUBY MILLS LIMITED
 (CIN: L17120MH1917PLC000447)
 Registered Office- Ruby House, J.K. Sawant Marg, Dadar (W), Mumbai-400 028 Phone: 022-24387800/30997800, Fax: +91-22-24378125. Email: - info@rubymills.com, Website: - www.rubymills.com

POSTAL BALLOT NOTICE
 Members of the Company are hereby informed that the Company has, on 28th February, 2019 completed the dispatch of Notice of Postal Ballot pursuant to the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder along with the Postal Ballot Form and self-addressed postage prepaid envelope to the Members whose e-mail IDs are not registered and sent e-mail to the Members whose e-mail IDs are registered as on 22nd February, 2019 seeking approval by postal ballot including e-voting by electronic means. Mr. Makarand Joshi, partner of M/s. Makarand M. Joshi & Co., Practicing Company Secretary has been appointed as the scrutinizer to scrutinize the e-voting process and physical postal ballot in a fair and transparent manner. The voting period begins from Friday, 1st March, 2019 at 09:00 A.M and ends on Saturday 30th March, 2019 at 05:00 P.M., the e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a resolution is cast by the members, the members shall not be allowed to change it subsequently. Any postal ballot form received by post from the members after 30th March, 2019 will be strictly treated as if no reply from such member(s) has been received. In case any Member has any query or issues regarding e-voting, he/she can refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evoting.nsdl.com/ under Help/FAQs Section or write an email to evoting@nsdl.co.in or write e-mail to info@rubymills.com Members who have not received the Form and are desirous of seeking a duplicate Form can send email to marketing@bigshareonline.com Any grievance pertaining to the Postal Ballot process including voting by e-voting can contact M/s. Naina Kanagat, Company Secretary at Ruby House, J. K. Sawant Marg, Dadar (W), Mumbai - 400028. The results of the voting of postal Ballots and e-voting will be declared by the Chairman / Director / Company Secretary of the Company on or before Monday, 1st April, 2019 at the registered office of the Company. The result will also be intimated to the Stock Exchange and updated on the Company's website www.rubymills.com For The Ruby Mills Limited sd/- Naina Kanagat Company Secretary

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that our Client intends to purchase from Mr. Vinay Yashwant Kute (the "Owner") all that piece and parcel of lands more particularly described in the schedule hereunder written and hereinafter referred to as the "Schedule Property". The Owner has represented that the Schedule Property is free from all encumbrances, charges, liens and that there are no impediments for any agreement, memorandum of understanding, arrangement etc. in respect of the Schedule Property and that there are no impediments for the proposed sale, based on which our Client has negotiated to acquire the Schedule Property on an ownership basis. All persons having any right, title, interest, claim or demand into, upon or against the Schedule Property or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, bequest, development rights, easement, partnerships joint venture, decree or order of any court of law, or under any other agreement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with supporting documentary evidence, within seven (7) days of issuance of this Public Notice failing which the claim and/or objection, if any, shall be considered as waived or abandoned and our client shall proceed with and complete the transaction of sale. SCHEDULE ABOVE REFERRED TO All that piece and parcel of land bearing Gat No. 156 total admeasuring OH-83R-50P out of OH-40R-10P assessed Rs.00.30 lying, being and situated at village Hatond, Taluka Sudhagad, District-Raigad and within the Registration Sub District -Sudhagad. Place: Pali, District Raigad sd/- Mr. Vivek Patil & Associates Add : 501-502, Ararat, 5th Floor, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400023. Advocates

LOST
 It is notified that my original qualifying Examination Certificates of Main, Secondary, Senior Secondary of the Year 2014, 2016 & Roll No. 4259848 for X standard, 4647995 for XII Standard issued by CBSE has been actually Lost. Name of the candidate : Jai Jagannath Nangre. Full Address/Tel. : 6, Besides Power House, New Chawl, Nagusayachi Wadi, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400 025 Tel. 8108202525 BYP

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public that our clients are intending to acquire the right, title and interest of Flat No 2301 admeasuring 1081 sq. ft. carpet area on the 23rd Floor of Wing B, Sienna Building along with 2 car parking spaces bearing unit No. 216 & 217 on level P4 in the project known as Lodha Firenze, situated at Goregaon, Mumbai (collectively referred to as "the said premises") together with benefits of the duly registered Agreement For Sale dated 4.7.2011 (hereinafter referred to as "the said Agreement") from Shri Nimish Gulabrai Pandya and Smt. Kamala Nimish Pandya. Any person having or claiming any right, title or interest, claim in and/or in possession of the abovementioned premises together with the benefits of the said Agreement in any manner including by way of any agreement, undertaking, arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage, gift, trust, lease, tenancy, leave and licence, partnership, joint venture, inheritance, lien, easement, right of prescription, or any other right of whatsoever nature including any adverse right, title, interest or claim of any nature whatsoever and/or dispute, suit, decree, order, restrictive covenants, order or injunction, attachment, acquisition, requisition or otherwise is hereby called upon and required to make the same known in writing within 7 days from the date of publication hereof to the undersigned at the address given hereinbelow, failing which, any such claim, shall be deemed to be waived and/or abandoned, given up or not existing and thereafter it shall be at the option of our clients to close the negotiation without reference to such claim, if any. DATED THIS 1ST DAY OF MARCH, 2019 MR. ASHUN H. LAHIR ADVOCATE HIGH COURT 401, BANDRA ARCADE, OPP. BANDRA RLY., STATION NATIONAL LIBRARY ROAD, BANDRA WEST, MUMBAI-400 050

PUBLIC NOTICE
 NOTICE is hereby given to the public that (1) Abdul Kader Adamali Lokhandwala (2) Kaid Adamali Lokhandwala (3) Kaiser Adamali Lokhandwala (4) Kutub Adamali Lokhandwala (5) Zulfikar Adamali Lokhandwala (6) Abdulla Gulamali Loliwala (7) Fizza Fakhruddin Loliwala (8) Zainul Fakhruddin Loliwala (9) Mustafa Fakhruddin Lokhandwala (10) Jazir Fakhruddin Loliwala (11) Jasmine James Joseph alias Mehjabin Mansoor Loliwala (12) Neelofur Mansoor Loliwala (13) Mohammed Fidaali Lokhandwala (14) Jaffer Abid Lokhandwala (15) Yusuf Abid Lokhandwala (16) Aunali Nuruddin Loliwala the Co-owners of Loliwalla Building have agreed to sell to our client, plot of land together with building standing thereon described in the Schedule hereunder written; All persons having any claim, objection, demand, share, right, interest and/or benefit in respect of the said Premises or any part thereof by way of sale, transfer, exchange, easement, right, interest, share, mortgage, development rights, lease, licence, sub-lease, tenancy, sub-tenancy, charge, encumbrance, occupation, covenant, gift, trust, bequest, inheritance, bequest, maintenance, possession, lien, is-pendens, family arrangement/settlement, decree or order of any court of law or any concerned authority, partnership, or otherwise howsoever and of whatsoever nature are hereby requested to give notice thereof in writing, along with documentary evidence, to the undersigned having the office at Room No.5, 1st Floor, Shree Mahavir Chambers, Banaji Street, off Cawasji Patel Street, Fort, Mumbai - 400001 within 14 days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived, released, relinquished and/or abandoned. SCHEDULE OF THE PROPERTY All that piece and parcel of land admeasuring about 770.07 sq. mtrs. together with the fully tenanted building standing thereon known as "Loliwalla Building" situated at Maulana Azad Road (Upper Duncan Road), Mumbai - 400008 on the plot bearing No. 171-181A, in the Registration and sub-District of Bombay City and bearing C.S. No. 1037 of Byculla Division and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates under 'E' Ward No. 481, 482, 483 and 484, Street No. 171-181A. Dated this 1st day of March, 2019 For The Ruby Mills Limited sd/- Patrawala & Co. Advocates

Jharkhand State Beverages Corporation Limited, Ranchi
 (A Jharkhand Government Undertaking)
 Corporate I.D.- US1228JH2018SGC014519, GST No - 20AACJ5622N1ZO
 Utpad Bhawan, Ground Floor, Near Naveen Police Kendra, Kanke Road, Ranchi
 E-mail :- jsbcl.jharkhand@gmail.com
 Ref. No.-J.S.B.C.L./02/Tender Ranchi, Date :-28 /02 /2019
TENDER NOTICE
 Separate technical and financial bids are invited from registered & reputed firm for engagement of security guard & Services for JSBCL of Jharkhand for One Year on annual Contract extendable upto Three Years. Tender document with terms and conditions may be obtained from 01/03/2019 to 19/03/2019 during any working days between office hours (10.00 am to 05.00 pm) on payment of Non-Refundable amount of Rs. 1,000/- (Rs. One Thousand Only) by Cash/Demand Draft in Favour of Jharkhand State Beverage Corporation Limited payable at Ranchi. The tender will be received up to 19/03/2019, 03.00 P.M. and will be opened on 22/03/2019 at 03:00 P.M. in presence of the attending tenderers or their duly authorized representatives in writing. Details May also be seen on official website www.jsbcl.in/tender sd/- General Manager (Operation) Jharkhand State Beverage Corporation Limited, Jharkhand, Ranchi. PR 203864 (Excise)18-19#

वसई- विरार शहर महानगरपालिका
बांधकाम विभाग, मुख्यालय, विरार पूर्व
जाहिर ई - निविदा सूचना क्र.
 जा.क्र./विविध/श.अ/बांध/६३२/१९
 दिनांक :- २८/०२/२०१९
 १.प्रभाग समिती (क) (नवीन प्रभाग समिती "इ") कार्यक्षेत्रातील नालासोपारा (घ) प्रभाग क्र.३५ (नवीन वॉर्ड क्र.५६) मधील वाघेश्वरी तलावालागत गटार बांधणे.
 वरील कामाचे कोरे निविदा फॉर्म
<https://mahatenders.gov.in> या अधिकृत संकेतस्थळावर दि.०१/०३/२०१९ पासून उपलब्ध होणार आहे.ई टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई - निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, (मुख्यालय) येथे संपर्क साधावा.
 Please Visit our official web-site (<https://mahatenders.gov.in>)
 शहर अभियंता वसई विरार शहर महानगरपालिका

NOTICE is hereby given that I am investigating the title of (1) ANKIT RAMESH MARU, (2) SMIT RAMESH MARU and (3) KUNJ RAMESH MARU to all that piece and parcel of Non Agricultural land bearing Survey Number 44 Hissa Number 1/2/A/1/6 (Old Survey No. 44 Hissa No. 1/2/A+1/5), admeasuring about 1161.71 square meters situated at Village Bhavale, Taluka Bhiwandi, District Thane, Maharashtra - 421 302 (hereinafter referred to as the "Plot") free from all encumbrances, litigation and with clear and marketable title. Any person having any claim against the Plot by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, tenancy, maintenance, easement or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at his office at Chamber No. 1, 4th Floor, 16 Homi Modi Street, Fort, Mumbai 400 023 within 14 days from the date hereof failing which I will issue the title certificate to the Plot that it is clear and marketable, without reference to such claims and the same, if any, shall be considered as waived. Dated this 1st day of March, 2019 For Jacob Kadantot sd/- Advocate

PUBLIC NOTICE
 BEFORE THE ADMINISTRATOR GENERAL, MAHARASHTRA STATE, MUMBAI TESTAMENTARY & INTESTATE JURISDICTION PETITION No. 23 of 2018 Banoo Nusserwanji ElaviaDeceased Hufzir Rumi SethnaPetitioner One Smt. Hufzir Rumi Sethna, residing at A-5, Rustom Baug, Sant Savata Marg, Byculla, Mumbai-400 027 claiming to be daughter of the brother of the deceased abovenamed, Late Banoo Nusserwanji Elavia, has filed the above mentioned Petition for grant of Administrator General's Certificate under Section 29 of the Administrator General Act 1963 as amended by Act 12 of 2002 in respect of estate of the said deceased who died intestate at Mumbai on 7th August, 1987 leaving behind 3 shares of MRF Limited, valued at Rs. 2,27,741 (Rupees Two Lakhs Twenty Seven Thousand Seven Hundred and Forty One only). Any person, who has any objection for grant of Administrator General's Certificate in favour of the Petitioner abovenamed in respect of the abovesaid estate of the said deceased, is hereby notified to come and see the proceedings to the office of the undersigned at 2nd Floor, Old Secretariat (Annexe) Near Elphinstone College, Mahatma Gandhi Road, Mumbai-400 032 within 30 days from the date hereof and lodge his/her say, if any. Mumbai, Dated this 28th day of Feb. 2019 sd/- (Dr. C. S. Bahakar) Administrator General, Maharashtra State, Mumbai

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
 No. Ch E/Bridges/12002/dated 25.02.19
E-TENDER NOTICE
 Bid Number - 7100148673
Subject : Demolition and Reconstruction of various Bridges and FOBs in N, S, T Wards, Mumbai.
 The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) invites e-tender to appoint Contractor for the aforementioned work from contractors of repute, multidisciplinary engineering organizations i.e. eminent firms, Proprietary/Partnership Firms/Private Limited Companies/Public Limited Companies/Companies registered under the Indian Companies Act 2013, the contractors registered with the Municipal Corporation of Greater Mumbai, (MCGM) in **Class II and above as per new registration** and from the contractors/firms equivalent and superior classes registered in Central or State Government/Semi Govt. Organization/Central or State Public Sector Undertakings, will be allowed subject to condition that, the contractors who are not registered with MCGM will have to apply for registering their firm within three months from date of issue of work order failing which a penalty of 0.1 % of contract cost OR Rs. 10,000/- whichever is more will be recovered/deducted from the Contractors payment/bill by the executive department. The contractor, who fails to get registered with MCGM in Civil/Mechanical and Electrical discipline shall not be considered to MCGM work in future in this discipline. Bidding Process will comprise of THREE stages. Bidders attention is requested to the new circular regarding Goods and Service Tax (GST) under No. CA/F/Project/City 7287 dated 10.11.2017. The application form can be downloaded from MCGM's portal (<http://portal.mcgmgov.in>) on payment of Rs.7000 + 2.5% CGST+2.5% SGST. The applicants not registered with MCGM are mandated to get registered (Vendor Registration) with MCGM for e-tendering process & obtain login credentials to participate in the online bidding process.

Sr. No.	Bid No.	Name of work	Class of Tenderer (MCGM)	Estimated Cost in Rs.	Contract Period	EMD in Rs.	Cost of E-Tender in Rs.
1.	7100148673	Demolition and Reconstruction of various Bridges and FOBs in N, S, T Wards, Mumbai.	Class II above as per new registration	4,39,11,290/-	18 months (Excluding Monsoon)	4,39,200/-	7,000/- + 2.5% CGST + 2.5% SGST

Date of issue of tender (Start Date) 01/03/2019 from 11.00 Hrs.
 Last date & time for sale of tender 19/03/2019 upto 12.00 Hrs.
 Submission of e-Tender online 20/03/2019 upto 16:00 Hrs.
 Website <http://portal.mcgmgov.in>
 Contact e-mail aobridges2.mcgmg@gmail.com
 Sd/- Chief Engineer (Bridges)
 PRO/2137/ADV/18-19
 Save Water! Do not Waste Water

MUMBAI URBAN TRANSPORT PROJECT - III
SPECIFIC PROCUREMENT NOTICE (SPN)
International Open Competitive Tender (IOCT)
(Two-Envelope e-Procurement Bidding Process)
Loan No./Credit No./ Grant No.: Under Process from AIB
RFB No.-MRVC/N/107
 Mumbai Railway Vikas Corporation Ltd. (MRVC), having its Corporate office at 2nd Floor Churchgate Station Building, Mumbai-400 020, invites sealed Bids from eligible Bidders for under mentioned work of the Project "Panvel-Karjat double line Suburban Corridor of Central Railway under MUP-III". **Name of The Work & RFB No.:** Construction of formation in Embankment and Cutting, Blanketing, Rock cutting, Construction of Major & Minor Bridges, RUBS, RUBS, Construction of Drain/Retaining wall, Ballast Supply and Removal of Infringements in Panvel-Karjat section for Panvel-Karjat double line Suburban Corridor Project under MUP-III. **RFB No: MRVC/N/107; Completion Period:** 36 Months; **Bid Security Amount:** INR 1,80,00,000/-; **Bid Document Cost:** INR 10,000/-; **Important dates :-** Bid Invitation : 28.02.2019; Pre Bid Meeting: 11.00 hrs of 12.03.2019; Last date of submission of bid: 15.00 hrs of 18.04.2019; **Bid opening: 15.30 hrs of 18.04.2019** Details of bids and bidding documents are available on <https://eprocure.gov.in>. Bids must be submitted online at <https://eprocure.gov.in> on or before 15.00 hrs of 18th April 2019. Corrigendum, if any, will be hosted on the website only. Details are also available on web site of MRVC i.e. www.mrv.indiarailways.gov.in. Refer detailed Specific Procurement Notice available on above websites for further details. Chief Project Manager -I, Mumbai Railway Vikas Corporation Ltd. Address: - 2nd Floor, Churchgate Railway Station Building, M. K. Road, Mumbai-400 020. Phone/Fax :- (+91)-022-22052012/2209672 E-mail :- cpm1@mrv.gov.in Website :- www.mrv.indiarailways.gov.in & <https://eprocure.gov.in>

केनरा बँक Canara Bank
 (Government of India Undertaking)
Worli Branch SALE NOTICE
 E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of Worli Branch of the Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 04/04/2019, for recovery of Rs. 1,20,21,825.27 (as on 28.02.2019 plus interest from 01/02/2019) due to the Worli Branch of Canara Bank from M/s. Laxmi Metals Trading Co. with Regd address at 57/A Kedia House, 1st Khattar Galli, Thakurdwar Road, Mumbai 400 001 represented by Mr.Kokil M.Jain (Proprietor). The reserve price will be Rs. 31,00,000/- and the earnest money deposit will be Rs. 3,10,000/-. The Earnest Money Deposit shall be deposited on or before 03/04/2019 at 5pm. Details of the immovable properties Part and parcel of Godown No. 10, Ground Floor, Building No B-1, Gayatri Complex, Village Val, Taluka Bhiwandi, Dist. Thane 421302 (Built up Area 1710 Sq. Ft.) standing in the name of Smt Shushila Kokil Jain. For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Sri. P.K Chakraborty Assistant General Manager, Canara Bank, Worli Branch (Ph. No.022 24975430, Mob No- 8454940113) e-mail id - advancescb0113@canarabank.com & cb0113@canarabank.com during office hours on any working day. Sd/- Date: 28-02-2019 AUTHORISED OFFICER Place: Mumbai CANARA BANK

NOTICE is hereby given that I am investigating the title of (1) MOTICHAND KACHRA SHAH, (2) VIJAYABEN MOTICHAND SHAH, (3) HARSH SURESH SHAH and (4) KUNJ SURESH SHAH to all that piece and parcel of Non Agricultural land bearing Survey Number 44 Hissa Number 1/2/A/1/6 (Old Survey No. 44 Hissa No. 1/2/A+1/5), admeasuring about 483.27 square meters situated at Village Bhavale, Taluka Bhiwandi, District Thane, Maharashtra - 421 302 (hereinafter referred to as the "Plot") free from all encumbrances, litigation and with clear and marketable title. Any person having any claim against the Plot by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, tenancy, maintenance, easement or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at his office at Chamber No. 1, 4th Floor, 16 Homi Modi Street, Fort, Mumbai 400 023 within 14 days from the date hereof failing which I will issue the title certificate to the Plot that it is clear and marketable, without reference to such claims and the same, if any, shall be considered as waived. Dated this 1st day of March, 2019 For Jacob Kadantot sd/- Advocate

PUBLIC NOTICE
 Public, in general, are hereby informed that I, Shri Dinesh Jagjivandas Shah, presently residing at Flat No.401A, 4th Floor, Nav Vrundavan Co-operative Housing Society Limited, Opp. Godbole Hospital, Murbad Road, Kalyan (West), Dist. Thane, I AM HAVING LEGAL RIGHT, TITLE AND INTEREST IN THE IMMOVABLE PROPERTY KNOWN AS FLAT NO.21 ON 5TH FLOOR, IN GARODIA PALACE PREMISES CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, (A Co-operative Housing Society Limited), duly registered under the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1960, bearing Registration No. BOM/ GEN/ 1190 of 1978) Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai-400 077 more particularly described in the schedule hereunder as Mr. Pradeep Jagjivandas Shah and Mrs. Amita Pradeep Shah are the joint-owners of the said property, have signed and executed necessary legal documents in respect of the said property in my favour and have also mortgaged the said property as a security with the Syndicate Bank, Kalyan Branch and the same is binding upon me as well as Mr. Pradeep Jagjivandas Shah and Mrs. Amita Pradeep Shah and I have initiated necessary legal action against Mr. Pradeep Jagjivandas Shah and Mrs. Amita Pradeep Shah in respect of the said property. In view of the above the public are hereby informed not to act upon and enter into any kind of transaction/s by way of sale, purchase, gift and lease or in any other way in respect of the said property described in the schedule hereunder and any person, dealing with Mr. Pradeep Jagjivandas Shah and Mrs. Amita Pradeep Shah and Mr. Shwetang Shah in respect of the said property, shall be doing so at their sole risk and responsibility and the same shall not be binding upon me. THEREFORE, THE PUBLIC ARE INFORMED NOT TO DEAL IN ANY WAY IN RESPECT OF THE SAID PROPERTY. SCHEDULE OF THE PROPERTY All that piece and parcel of immovable property known as "Flat No.21 on 5th floor, in the building known as "Garodia Palace Premises Co-operative Society Limited", 90 Ft. Road, Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai-400 077, Mumbai Suburban District, State Maharashtra. Shri Dinesh Jagjivandas Shah 401/A, Nav Vrundavan CHS. LTD

